

अवधर्ष्य (von धर्ष् mit अव) adj. *dem man trotzen kann*, s. अवधर्ष्य.
अवधातव्य (von धा mit अव) adj. *aufzumerken, aufzupassen*: तदत्र दे-
वेनावधातव्यम् PRAB. 31, 8.

अवधान (wie eben) n. *Aufmerksamkeit, Andacht* H. 1378. प्रणुत जना
अवधानात् VIKR. 2. तदवधानेन तावदाकर्णयावः PRAB. 63, 10. अवधानपरे
चकार सा — विलोचने KUMĀRAS. 4, 2. दत्तावधानः प्रणोति PAÑKĀT. 119, 1.
KATHĀS. 24, 98. सावधान *aufmerksam* JĀGĪ. 3, 112. PAÑKĀT. 183, 9. 191,
10. SĀH. D. 59, 5. nom. abstr. °नता PAÑKĀT. 34, 23: सावधानतया रत्नणीया.

अवधानिन् (von अवधान) adj. *aufmerksam* gaṇa इष्टादि.

अवधार (von धृ with अव) m. = अवधारण 2: सर्वत्र यदवधारिष्यते
(oder ist etwa अवधारिणेन° zu lesen?) स एकातः । क्वचित्था क्वचिदन्यथेति
यः सो ज्ञेकार्थः । SUÇR. 2, 558, 21. 559, 2.

अवधारक (wie eben) adj. *genau bestimmend, sich auf Etwas streng
beschränkend*: इष्टावधारकं (°धावकं Hdschr.) वाक्यमाशीः परिकीर्तिता
BHARATA zu ÇĀK. 51, 16.

अवधारण (wie eben) n. 1) *Bestätigung, Bejahung*: अस्तीत्युत्पन्नस्य
सहस्रस्यावधारणम् NĪR. 1, 2. विषदे विस्मये कृषे कोपे दैन्ये ऽवधारणे । प्र-
सादने ऽनुकम्पायां दिस्त्रिहृक्त्वं वा न डुप्यति ॥ Citat beim Sch. zu ÇĀK.
5, 5. Diese Bedeutung haben bisweilen die Partikeln तु und हि AK. 3,
4, 22, 3. 18. — 2) *genaues Bestimmen, Beschränken auf etwas Bestimm-
tes mit Ausschliessung alles Andern, = इयत्तापरिच्छेदः* P. 2, 1, 8, Sch.
एवावधारणे die Partikel एव beschränkt auf das angegebene Maass VS.
PRĀT. 6, 22. एवत्यवधारणम् P. 8, 1, 62. यावदवधारणे 2, 1, 8 (mit folg. Bei-
spiele beim Sch.: यावदमत्रं ब्राह्मणानामन्वपस्व lade gerade so viele Brah-
manen ein, als Geschirre vorhanden sind). AK. 3, 4, 22, 8. मात्रं कात्स्न्ये
ऽवधारणे 25, 180. इष्टो ऽवधारणार्थ एवकारः P. 6, 1, 80, Sch. इष्टावधा-
रणवैवकारः 8, 3, 61, Sch. क्रुद्धे स्मेरमुखावधारणम् dem Zornigen gegenüber
beschränkt man sich auf ein lächelndes Gesicht, d. i. zeigt man nur ein
läch. G. PRAB. 73, 10. एते तावदर्थवधारणविधुराः स्वाध्यायाध्ययनमात्र-
निरता वेदविलावका एव 20, 13. VEDĀNTAS. in BENF. Chr. 216, 3. Z. d. d.
m. G. 7, 310, N. 2.

अवधारणीय (wie eben) adj. *genau zu bestimmen*: विज्ञोरिवास्यानव-
धारणीयमोदकतया रूपमित्यया वा RAGH. 13, 5.

अवधारित s. u. धृ mit अव; davon अवधारितिन् = अवधारितमनेन
gaṇa इष्टादि.

अवधार्य (wie eben) adj. dass.: गुणवद्गुणावद्धा कुर्वता कार्यमौदा परिण-
तिरवधार्या यत्नतः पण्डितेन BHARTR. 2, 97.

अवधि (von धा mit अव) m. 1) *Aufmerksamkeit* (s. अवधान) H. an. 3,
341. MED. dh. 26. — 2) *Grenze, Grenzpunkt* AK. 3, 4, 102. 189. TRIK. 3,
3, 214. H. 962. an. 3, 341. MED. dh. 26. अथ पुनरेत्य तमवधिं संक्राद्यति
ÇAT. BR. 8, 7, 4, 12. P. 5, 3, 35, Sch. SIDDH. K. zu P. 1, 1, 34. मूलाच्छावा-
धिर्गणितः der Theil von der Wurzel bis zu den Aesten heisst ग° H. 1120.
कुरुतेत्रं द्वादशयोजनावधि Kur. erstreckt sich auf 12 Jōgana 980. अव-
धिभूत P. 1, 4, 24, Sch. स्मरशायावधि KUMĀRAS. 4, 43. शायेदपि ऽयं पुष्पद-
त्तागमावधिः KATHĀS. 2, 24. सावधिम् — तिलोत्तमाशापं कथयित्वा 9, 52.
अवधि adv. bis, am Ende eines comp.: व्याडी रत्तु मे देहं ततः प्रत्याग-
मावधि KATHĀS. 4, 100. abl. अवधेस् dass.: शरावत्यास्तु यो ऽवधिः ॥ देशः
प्राग्दक्षिणः प्राच्यः AK. 2, 1, 6, 7. स्कन्धः स्यान्मूलाच्छावावधिः तरोः 2, 4, 1,

10. पूर्वं युक्तावधिः die voranstehenden Wörter bis युक्त 2, 6, 2, 7. त्रिलिङ्गा
वासितावधिः (die Wörter) bis वासित sind trium generum 2, 9, 44. शेषा-
न्मासानामनदिवसस्यापितस्यावधिः die übrig bleibenden Monate bis zu
dem am Tage der Abreise festgesetzten Termin MEGH. 83. — 3) *District*:
जनपदतदवधोश्च P. 4, 2, 124. तदवधिरपि जनपद एव गृह्यते न ग्रामः KĀÇ.
zu d. St. — 4) *Höhle* AK. 3, 4, 102. H. an. 3, 341. MED. dh. 26. Vgl. अवट
und अवटि. — 5) *Zeit* TRIK. 3, 3, 214. H. an. MED. dh. Vgl. u. 2.

अवधिमत् (von अवधि) adj. *begrenzt, dessen Grenze bestimmt wird*
P. 5, 3, 35, Sch.

अवधीरण (von अवधीर्य n. oder °णा f. *Verstossung, Zurückweisung,
Verschmähung*: विशङ्कसे यतो ऽवधीरणम् (v. l. °णाम्) ÇĀK. 62. यस्मा-
त्प्रणयावधीरणां शङ्कसे v. l. zu 62. कृतवत्यसि नावधीरणम् — यदा मयि
RAGH. 8, 47.

अवधीर्य (von 1. अव + धीर), अवधीरयति *verstossen, zurückweisen,
verschmähen* DĀTUP. 35, 84, 1. क्लितवचनमवधीर्ये HIT. 42, 11. ÇIÇ. 9, 59.
अवधीरित HIT. 22, 3. 48, 2. 60, 10. ÇĀK. 140. 172. PRAB. 102, 19. AMAR. 83.
KATHĀS. 15, 75.

अवधूनन (von धून्य् mit अव) n. *das Schütteln* M. 3, 230. SUÇR. 2, 201,
21. SĪJ. zu ÇAT. BR. 1, 1, 4, 4.

अवधृष्य (von धर्ष् mit अव), s. अवधृष्य. Das Beispiel: यत्ते नियतं रजसं
मृत्यो ऽनवधृष्यम् beim Sch. zu P. 8, 1, 18 ist aus AV. 8, 2, 10, wo निपानं
und अनवधृष्यम् gelesen wird.

अवध्यं (3. अ + व°) adj. *der nicht verletzt werden kann oder darf*
H. 335. an. 3, 476. MED. j. 68. VS. 8, 46. M. 9, 249. R. 5, 23, 25. 56, 132.
BRĀHMAṆ. 2, 29. PAÑKĀT. I, 217. 413. III, 29. 182, 3. VET. 14, 17. 27, 6. अ-
वध्यं देवतैः R. 1, 14, 31. देवदानवयत्नाणामवध्यो ऽसि 14. अवध्याः सर्वभू-
तानां प्रमदाः 2, 78, 21.

अवध्यता (von अवध्य) f. *Unverletzbarkeit* ÇAT. BR. 11, 5, 7, 1. R. 5, 44,
10. शस्त्रिणावध्यता 3, 7, 21. अवध्यताम् — सुररत्नसपन्नैः ARĀ. 10, 9.

अवध्यत्व (wie eben) n. dass. R. 6, 36, 30. देवदानव — पन्नैः । अवध्य-
त्वम् 37, 7. देवात्सर्गादवध्यत्वम् RAGH. 10, 44. सर्वावध्यत्वम् R. 5, 58, 14.

अवध्याश्च (अ° + अश्च) m. N. pr. eines Mannes MAITR. UP. in Ind. St.
1, 276.

अवध्र्यं (3. अ + व°) adj. *unschädlich, wohlthätig*: ज्योतिरुदितैः RV. 7,
82, 10.

अवध्रंसं (von ध्रंस् mit अव) m. 1) *Bestreuung* H. an. 4, 324. MED. s. 47.
— 2) *Staub, Mehl*: (तवना) अवध्रंसं इवारूपाः AV. 5, 22, 3. — 3) *in-Stich-
Lassung* H. an. MED. — 4) *Verachtung* diess.

अवध्रस्त (wie eben) adj. 1) *bestreut* AK. 3, 2, 43. H. 1476. an. 4, 96.
MED. t. 183. KAUC. 116. — 2) *getüpfelt(?)* ĀÇV. ÇA. 9, 4. — 3) *verlassen*
H. an. MED. — 4) *verachtet* diess. Vgl. अयध्रस्त.

अवन (von अच् n. 1) *Befriedigung* (तर्पणा) AK. 3, 3, 4. H. 1502. — 2)
Freude, Wohlgefallen (प्रीति) H. an. 3, 356. MED. n. 27. — 3) *Wunsch*,
zur Erkl. von एव NĪR. 2, 25. 12, 21. — 4) *Gunst, Schutz* (रक्षण) H. an.
MED. zur Erkl. von अवस् und अयमन् NĪR. 2, 24. 25. 6, 4. 10, 33. भुवो ऽन-
वने P. 1, 3, 66. NALOD. 1, 4. — 5) *Eile* AK. 3, 3, 39, (COL. 38.), Sch.

अवनन्तत्र (अ° + न°) n. *das Verschwinden der Gestirne*: अवन्तत्रे
ऽवसिञ्चति KAUC. 27. 30. 31.